

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बारशी
राष्ट्रीय सेवा योजना विभाग

अहवाल - २०१९-२०२०

राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा व श्रम प्रतिष्ठा हि मूल्ये रुजविण्यासाठी कार्य करीत असतो. निस्वार्थ सेवाभाव वृद्धिंगत करण्यासाठी हा विभाग **Not Me But You** हे ब्रीदवाक्य घेऊन, ते सार्थ ठरविण्यासाठी, स्वतः साठी जगताजगता दुसऱ्यासाठी काहीतरी करावे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.

२०१९-२०२० या या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये ९६ मुली व ९६ मुले होती अशी एकूण १९२ महाविद्यालयीन स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला या विभागाचा या वर्षाचा उदघाटन समारंभ दिनांक २२/०७/२०१९ रोजी मा. प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. ए. बी. सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे विशद करून ती जोपासण्यासाठीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. २४/०९/२०१९ रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.

या विभागाअंतर्गत ०७/०९/२०१९ रोजी शिक्षक दिन समारंभ आयोजित करण्यात आला. समारंभाचे प्रमुख अतिथी प्रा. विशाल गरड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दि. १३ ऑगस्ट २०१९ रोजी सातारा सांगली कोल्हापूर येथील महापूर ग्रस्थांना मदतीचा हात या रॅली च्या माध्यमातून बारशीकरांना मदतीचे आव्हान करण्यात आले. जनसामान्यांनी सढळ हाताने मदत करत रुपये १४११८ मुख्यमंत्री सहायता निधीस सवकम जमा करण्यात आली. तसेच अन्न-धान्य , कपडे, भांडी इत्यादी स्वरूपात पूर ग्रस्थांना मदत करण्यात आली.

वृक्षारोपण जनजागरण फेरी कार्यक्रम व स्त्री- पुरुष समानता रॅली च्या माध्यमातून स्वयंसेवकांकडून जनजागृती करण्यात आली.

वाणिज्य महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती व बँकिंग स्पर्धा परीक्षा तयारी करीत युनिक अकॅडमी पुणे प्रा. प्रवीण बने यांचे व्याख्यान दि. 28/08/2019 रोजी आयोजित करण्यात आले.

दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रा. लावंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दि. २०/०८/२०१९ रोजी स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य दिना निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ७२ स्वयंसेवकांनी रक्तदान केले. तसेच दि. २०/०८/२०१९ रोजी कर्मवीर जयंती सप्ताह मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ४३ स्वयंसेवकांनी रक्तदान केले. तसेच कर्मवीर जयंती प्रभात फेरी मध्ये व त्यातील विविध पथकांमध्ये आमच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

या शैक्षणिक वर्षामधील विशेष श्रम संस्कार शिबीर मौजे उपलाई ठोणे तालुका बारशी या ठिकाणी दि. ०६ जानेवारी २०२० ते १२ जानेवारी २०२० या कालावधी मध्ये घेण्यात आले. या शिबिरादरम्यान आजच्या युवकांपुढील आव्हाने, व्यसनमुक्ती जनजागृती, मुलांचे हक्क आणि सुरक्षितता, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, कथा कथन, चमत्कारामागील विज्ञान, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर व मोफत हिमोग्लोबिन टेस्ट इत्यादी व्याख्याने व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील तसेच सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाधिकारी

प्रा. डॉ. संतोष जामने

प्रा. किरण चपटे